

मोक्ष् desid. vgl. मुमोक्षयिषु.

— वि, तस्य मे कृच्छ्रभूतस्य (gen.!) कृच्छ्रादस्माद्विमोक्षय R. 7,78,22.

मोक्षयित् (von मोक्ष्) nom. ag. Befreier: स ते मोक्षयिता शापाद्ग्रां-  
स्तस्माद्विष्यति (so ist zu lesen) R. 7,53,21.

मोक्षन् 1) adj. (f. ई) a) भव<sup>०</sup> BHĀG. P. 10,60,54.

मोक्षकर (मोक्ष् + 1. कर) m. N. pr. eines Muni R. 7,90,5.

मोक्षिण m. N. pr. eines Lehrers BHĀG. P. 12,7,2.

मोक्ष 2) KATHĀS. 75,167.

मोक्षन् 1) Ćiva R. 7,23,4,48. — 4) e) Blendwerk, Täuschung, = माया,  
अविद्या, नियति SARVADARĀNAS. 66,9.

मोक्षप्रकृति m. N. pr. eines Schülers des ĆaṁkaraĀrjaLA.(II)87,17.

मोक्षनीय 1) Z. 3. fg. COLEBR. Misc. Ess. 1,384. WILSON, Sel. Works  
1,317 und SARVADARĀNAS. 38,4. fgg. 177,5 *Alles was in den Bereich der  
Verwirrung gehört, Alles was Verwirrung hervorbringt.*

मोक्ष्य (von मोक्ष) n. *Vergeblichkeit* BHĀG. P. 10,13,32.

मोक्ष 1) am Ende hinzuzufügen BHĀG. P. 12,1,28. fg.

मोर्व 1) adj. auch *aus dem Muru genannten Eisen verfertigt* (nach  
dem Comm.): परिघ BHĀG. P. 10,62,33. गदा 76,26.

मोर्लि 2) किमाद्रिमोर्लिमाणिक्य KATHĀS. 117,18.

मोर्लिक KATHĀS. 116,65 fehlerhaft für मोर्तिक.

मोर्ल्याभरण (मोर्लि + आ<sup>०</sup>) n. *Kopfschmuck*: अमूर्त्य<sup>०</sup> BHĀG. P. 10,  
66,14. अमूर्त्यो ऽनर्थो मोर्लिराभरणं च (vgl. मोर्लि 2.) यस्य Comm.

मोर्सल 1) b) subst. BHĀG. P. 10,90,37.

म्यत् mit परा, hierher wohl die Stelle RV. 1,167,4, die u. म्यत् Sp.  
931, Z. 2. fg. steht.

मुच् mit अभिनि, अभिनिर्मुक्त (sic) *untergegangen* (von der Sonne) BHĀG.  
P. 11,26,8.

म्ला caus. vgl. βλάπτω.

म्लापिन्, अम्लापिन् *nicht verwelkend* KATHĀS. 56,116.

मुच् mit उप lies *hinter st. zu und bei* und vgl. ἐπηλυγάζεσθαι.

— नि, निम्लोचति विभावसौ BHĀG. P. 10,46,8.

## Verbesserungen :

अतिवर्तव्य, lies अतिवर्तव्य.

अवघ्राण, lies 11,16,36.

आग्निवेशि, आग्निवेशो WEBER, NaX. 2,391 ist adj.

आनुरोहिणी ist an der angeführten Stelle adj.

आयास 1) Z. 2 lies 191 st. 191.

आरोप 2) 3) diese Bedd. u. आरोह् zu stellen.

आरोपणा 8) diese Bed. u. आरोह्णा zu stellen.

आलपन und आलप्ति, vgl. u. गमक.

आलोकगदाधरी, lies आलोकगदाधरी.

इन्द्रकील lies *Thürriegel, Thorriegel* st. Indra's Banner und füge R.

GORR. 2,87,22 hinzu.

उत्पुंस्य wohl fehlerhaft für उत्पुंस्य von पुंसु; vgl. पुंसन.

एष्य könnte richtig sein; vgl. गम्य 8).

खारिका, streiche (?) und vgl. पञ्चपालीमांस KATHĀS. 61,286.

गगनरोमन्थ, गगनरोमन्थापित n. ist genauer *das dem गगनरोमन्थ  
Aehnlichsein.*

घटकुटीप्रभाताय् Z. 2 lies *sich mit aller Gewalt Eingang verschaffen*  
st. *mehr oder weniger wahrnehmbar sein.*

पारिभाषिक, die im ĆKDr. angegebene Bed. passt doch nicht zu SuĆa-  
und SARVADARĀNAS.; hier bedeutet das Wort *einen allgemeinen Begriff*  
*ausdrückend.*